

June 15, 2025

To,

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers	Exchange Plaza, C-1, Block G,
Dalal Street	Bandra Kurla Complex,
Mumbai - 400 001	Bandra (E), Mumbai - 400 051
Scrip Code (BSE): 544203	Symbol: ABDL
Our Reference No. 26/ 2025-26	Our Reference No. 26/ 2025-26

Sub: Newspaper Publication – Disclosure under provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standards of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), please find enclosed newspaper publications giving Public Notice to the Members giving information pertaining to the 17th Annual General Meeting of Allied Blenders and Distillers Limited ('the Company') to be held on Tuesday, July 8, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) in the following newspaper(s):

- 1. Financial Express (English) (all editions);
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi).

The newspaper publication has been uploaded on our website and can be accessed at https://www.abdindia.com/

This is for your information and records.

Thanking you,

Yours sincerely,

For Allied Blenders and Distillers Limited

Sumeet Maheshwari Company Secretary and Compliance Officer Membership No. ACS 15145

Encl:- As above

WWW.FINANCIALEXPRESS.COM

PUBLIC NOTICE

EXPRESSION OF INTEREST OF SALE OF CAPTIVE POWER PLANTS (CPPs) EQUIPMENT

This is to inform the general public and interested parties that Dalmia Cement Bharat Ltd. (DCBL) are intends to sell Captive Power Plants (CPPs), located at Meghalaya and Karnataka, are being offered for equipmentsale on an as-is-where-is basis.

List of equipment mentioned below:

Interested buyers, equipment dealers or anvinterested entities are invited to submit their expression of interest (EOI) or proposal along with their credentials. Site visits may be arranged upon request.

For further information, inspection details, and bid submission procedures, please contact:

Contact Person's Name: Nirbhay Pathak

Address: Dalmia Cement Bharat Ltd., 2nd floor, Berger Tower, Sec-16B. Noida (201301)

Contact Detail: 7289043838

Email: pathak.nirbhay@dalmiacement.com

assigning any reason. **Equipements Specs:**

The seller reserves the right to accept or reject any or all offers without

- Dalmia Cement Bharat Ltd, Village -Yadwad Gokak, Belgaum,
- 1X27 MW, CFBC Boiler 125 TPH, Turbine Siemens 107 ATA 535 DEG C, Generator - TDPS, ACC - GEA & complete BOP with reputed supplier.
- Dalmia Cement (Bharat) Limited, Village Thangskai, Lumshong. Meghalaya
- 1X25 MW TG with AFBC Boiler 2X56 TPH, Turbine Siemens 65 ATA 485 DEG C, Generator - TDPS, WCC - Paharpur & complete BOP with reputed supplier.



Navkar Corporation Ltd.

Registered Office: Jindal Mansion, 5A, Dr. G. Deshmukh Marg,

Mumbai, Maharashtra, India, 400026 . Website: www.navkarcorp.com CIN: L63000MH2008PLC187146

Corporate Office: 13th Floor, Goodwill Infinity, Plot No. E/3A, Sector 12, Kharghar, Navi Mumbai - 410210, Maharashtra, India Tel: (+91 22) 4800 6500 • Fax: (+91-22) 4800 6509 E-mail: cs@navkarcorp.com

NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 17th (Seventeenth) Annual General Meeting. ('AGM

or 'Meeting') of the Members of NAVKAR CORPORATION LIMITED ("The Company") will be held on Tuesday, July 08th, 2025 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice of AGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ("SEBI Listing Regulations"), and pursuant to the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circular No. 9/2024 dated September 19, 2024, read with circulars dated May 05th, 2022, April 13th, 2020, April 8th 2020, December 8th, 2021 and September 25th, 2023 issued in this respect ("MCA Circulars"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133, dated October 3rd, 2024 ("SEBI Circular"), the 17th Annual General Meeting of the Company ("AGM") is being held through VC / OAVM without the physical presence of the Members at a common

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulations, a letter is being sent to the shareholders whose email addresses are not registered with the Company/DP, providing a web-link for accessing the Annual Report for the Financial Year 2024-25. The Annual Report for the financial year ended March 31st, 2025 along with

Explanatory Statement and Notice calling 17th AGM has been sent to members electronically to those members who have registered their email address with the Depositories. These documents are also available on Company's website at www.navkarcorp.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of MUFG Intime India Private Limited ('MUFG') at https://in.mpms.mufg.com

Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the revised Secretarial Standard -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the businesses to be transacted as mentioned in the Notice of the 17th AGM and for this purpose. Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 ('the Rules') and in accordance with Regulation 42 of SEBI Listing Regulations, it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 02nd, 2025 to Tuesday, July 08th, 2025 (both days inclusive) for the purpose of Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108

of the Act read with Rule 20 of the Rules as amended from time to time and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is providing to the members the facility to exercise their right to vote at the AGM by electronic means and businesses may be transacted through e-voting services (remote e-voting) provided by the MUFG.

Members are requested to note the following:

(A) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday July 01st, 2025 shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the 17th Annual General Meeting.

2025 and will end at 5.00 p.m. IST on Monday, July 07th, 2025. The remote evoting module shall be disabled by MUFG for voting thereafter and Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. (C) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-

(B) The remote e-voting period commences at 9.00 am IST on Saturday, July 05th.

up equity share capital of the Company as on Tuesday, July 01st, 2025 ('cut-of date'). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote evoting shall be able to exercise their right to vote during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote on such resolution(s) again.

(D) A non-individual shareholder or shareholder holding securities in physica mode, who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-voting by sending a request at instameet@in.mpms.mufg.com. However, if the Member is already registered with MUFG for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

(E) An individual shareholder holding securities in electronic mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and hold shares as on the cut-off date may follow the login process mentioned in the Notes to the Notice of the AGM.

(F) Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the 17th Annua General Meeting.

(G) A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Ms. Ashwini Inamdar, (Membership No. FCS 9409) and failing her Mr. Atul Mehta (Membership No. FCS 5782) partner of M/s. Mehta & Mehta, Company Secretaries, to act as the Scrutinizer, to inter-alia, scrutinize the voting process in a fair and transparent

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any

technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL is given below: Login type Helpdesk details

Securities

with NSDL

Securities

Members facing any technical issue in login can contact

Members facing any technical issue in login can contact

NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in

Company Secretary & Compliance Officer

Membership No. 42579

with CDSL		oby sending a request at ng@cdslindia.com or contact at 00 22 55 33
		For Navkar Corporation Limited
Place : Navi N	lumbai	Sd/-
Date : June 1		Deepa Gehani

or call at: 022 - 4886 7000

The Kerala Minerals and Metals Ltd KMML (A Govt. of Kerala Undertaking), Sankaramangalam, Koll Phone: 0476-2651215 to 217, E-Mail: md@kmml.com TENDER NOTICE

Tender Id 1 2025_KMML_769010_1 For Supply of 8" Ball Valve SS316 with Actuator 2 2025 KMML 768956 1 For Fabrication & Supply of FRP panels for Filtrate Thickner 3 2025_KMML_769220_1 For the supply of Quick Opening Door for Rotary Digester-4 Nos 4 2025 KMML_769043_1 For the supply of FRP Stack Sd/- Managing Director for The Kerala Minerals and Metals Ltd

Chavara 13.06.2025

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Colgate Palmolive (India) Limited having its Registered Office at Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400 076 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them

			and remotining	0.10.01.010.01,0110.1	0.000001	2001110012) 11101111		
Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.(s)	Securities Held	Security Certificate No.	Distinctive No(s)			
					From	То		
1.	Vijay Kumar Baheti	V09718	50	2044625	21507501	21507550		
2.			50	2044625	122867749	122867798		
3.			10	2044625	135392130	135392139		
4.			110	2072967	139965037	139965146		

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: +918108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share

Vijay Kumar Baheti Place: Kolkata 96, Hemchandra Date: 15-06-2025 Naskar Road, Kolkata - 700010.

TI Medical Private Limited (Formerly known as Lotus Surgicals Private Limited) Registered Office: D-420, 4th floor, D-wing, Neelkanth Business Park,

Vidyavihar (W), Mumbai, 400086 | 022 66572555 info@timedical.murugappa.com | www.timedical.com | www.lotus-surgicals.com | CIN: U33110MH2005PTC156940

NOTICE

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

WESTERN REGION.

BEFORE THE REGIONAL DIRECTOR,

IN THE MATTER OF COMPANIES ACT, 2013, SECTION 13(4) OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULE 30(6) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

IN THE MATTER OF TI MEDICAL PRIVATE LIMITED (Formerly known as Lotus Surgicals Private Limited), HAVING ITS REGISERED OFFICE AT D-420, 4TH FLOOR, D-WING, NEELKANTH BUSINESS PARK, VIDYAVIHAR (W), MUMBAI, MAHARASHTRA - 400086

Notice is hereby given to General Public that the Company proposes to make an application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of Special Resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 23 "August 2024 to enable the Company

to change its Registered Office from the "State of Maharashtra" to the "State of Tamil Nadu." Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or caused to be delivered or send by registered post of his/her objection supported by an affidavit stating the nature of his/her interest and ground of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5" Floor, 100 Marine Drive, Mumbai,

the applicant company at its registered office at the address mentioned below: "D-420, 4th floor, D-wing, Neelkanth Business Park, Vidyavihar (W), Mumbai, Maharashtra - 400 086"

Maharashtra-400002, within fourteen days of the date of publication of this notice with copy to

For and on behalf of the Petitioner TI MEDICAL PRIVATE LIMITED (Formerly known as Lotus Surgicals Private Limited)

M A M Arunachalam Place: Chennai Chairman DIN: 00202958 Date: 13th June 2025



Allied Blenders and Distillers Limited

CIN: L15511MH2008PLC187368 Registered Office: 394/C, Lamington Chambers, Lamington Road, Mumbai - 400004, India. T.: +91 22 4300 1111, +91-22 6777 9777 F.: + 91-22 67779725.

Email: info@abdindia.com Website: www.abdindia.com NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 17th ANNUAL GENERAL MEETING (AGM)

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of Allied Blenders and Distillers Limited ('the Company') will be held on Tuesday, July 08, 2025 at 03:00 P.M. (IST) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder, read with the Ministry of Corporate Affairs (MCA') General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/ 2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024. (Collectively referred to as "MCA Circulars").

in accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange Board ("SEBI") Circular Nos. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 tated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated. October 7 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") along with any other applicable circulars issued by MCA and/or SEBI in this regard. the Company has sent Notice convening 17th AGM through electronic mode on June 14, 2025 to Members whose e-mail addresses are registered with the Company / National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depositories Services (India) Limited ("CDSL") ("DPs")/ Registrar & Transfer Agent (Registrar"/ RTA").

Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2024-25 is also available on the vebsite of the Company www.abdindia.com and the same can also be accessed from the websites of he Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. The Company, in accordance with the Regulation 36(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 is also sending letter to the Shareholders who have not registered heir email addresses with the Company, providing a direct web link to the Annual Report along with its elevant details. Physical copy of the Notice and Annual Report along with accompanying documents will be sent to those Equity Shareholders who request for the same,

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only, as indicated in the Notice of the AGM and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under Section 103 of the Act.

nstructions for remote E-voting before and during the AGM:-Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules. 2014 (as amended), the Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India ("SS-2") and Regulation 44 of the Listing Regulations, as amended and the MCA Circulars, the Company is providing the facility of remote e-Voting before the AGM as well as remote a-Voting during the AGM to enable its Members to caste their vote by electronic neans for the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means

A person, whose name is recorded in the Register of Members or the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the Depositories as on the cutoff date, i.e. Tuesday, July 1, 2025 shall be entitled to avail the facility of Remote e-voting and e-voting at the AGM provided by NSDL The remote e-voting facility would be available during the following period:

From 9.00 a.m. (IST) on Friday, July 4, 2025 Commencement of e-voting Upto 5.00 p.m. (IST) on Monday, July 7, 2025 The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Remote e-voting facility is provided to the Members to cast their votes prior to the AGM or during the AGM. Once the vote on a esolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently. Members will be provided with the facility for remote voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and those Members participating at the AGM, who have not already cast their

to the by remote e-voting before the Meeting, will be eligible to exercise their right to vote during such

proceedings of the AGM. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to

he AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast

heir vote on such resolution(s) again. Any Members who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch and holds shares as of the cut-off date, i.e. Tuesday, July 1, 2025 may obtain the looin ID and bassword by sending a request at evoting@risdl.com or the Company/ RTA. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions for Members and e-Voting user manual for Members valiable at the download section of http://www.nsdl.co.in or call on: 002-4886 7000 or send a request to Mr. Abhijeet Gunjal, Assistant Manager NSDL- at evoting@nsdl.com. Members whose E-mail addresses are not registered with the Company / DPs / RTA may register the same at mt. helpdesk@in.mpms.mufg.com on or before Friday, June 20, 2025, to receive the Notice and Annual Report for financial year 2024-25.

The manner in which the Members who have not registered their E-mail address with the Company can cast their vote through remote e-voting or remote e-voting facility during the meeting has been mentioned in the Notice. The detailed process for registering of email address is provided in the Notice convening

Helpdesk for Individual Members holding securities in demait mode for any technical issues related to ogin through Depository i.e. NSDL and CDSL are given below:-Helpdesk details Login type

Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000
Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800-21-09911

Mr. Makarand Joshi (FCS), Partners of Makarand M. Joshi & Co., Company Secretaries, to act as Scrutinizer to scrutinise the e-voting process including remote e-voting during the AGM in a fair and The results of the remote e-voting and e-voting during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The results declared along with the consolidated scrutinizer's

The Board of Directors of the Company has appointed Mrs. Kumudini Bhalerap (FCS 6667) or failing her

displayed on the Notice board of the Company at its registered office and on the website of NSDL viz., www.evoting.nsdl.com immediately after the results are declared. The results shall simultaneously be communicated to the Stock Exchanges. For Allied Blenders & Distillers Limited.

Date: June 14, 2025

Place: Mumbai

report shall be uploaded on the website of the Company i.e. https://www.abdindia.com and also be

Sumeet Maheshwari Company Secretary and Compliance Office a Place: Thane
Membership No. AUT 131151 al 6XXPT S.S.C. 6233 3M INDIA LIMITED

CIN L31300KA 1987PLC013543, Website www.3m.com/in., Mail idinvestorhelpdesk.in@mmm.com, PLOT NO 48-51 ELECTRONICS CITY, HOSUR

ROAD, BANGALORE-560100 NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificate share requested the Company for issue of Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims wil be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the issue of duplicate thereof.

SI. No.	Shareholder(s) name	Folio No.	Certificate	No. of Shares	Distinctive Nos.			
1. KATAYUN S BALSARA		B3M035940	2475	100	7606401-7606500			
2.	NERGISH S BALSARA		3356	100	7694501-7694600			
2. Trendidi di Briedi Hari			28602	100	8099401-8099440			
0.0		0	28602	100	8800881-8800940			
Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/								

their claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s)

3M INDIA LIMITED (Pratap Rudra) Date: 15.06.2025 Place: Bangalore Company Secretary



no. 1800 22 55 33.

Name of Legal Claimant

GTT DATA SOLUTIONS LIMITED

(formerly known as Cinerad Communications Limited) Regd. Office: 80 Burtolla Street, Barabazar, Kolkala, West Bengal, India, 700007.

elephone: 7719913351 Contact Person: Mr. Ebrahim Nimuchwala, Company Secretary & Compliance Office Email: info@gttdata.ai, Website: www.gttdata.ai, CIN: L62099WB1986PLC218825

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that in accordance with section 108 and 110 of the Companies Act,

2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 as amended ("Rules"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and the relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") from time to time vide their circulars and any other applicable provisions of the Act, rules, regulations, circular and notifications (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the approval of the members of GTT Data Solutions Limited ("the Company") has been sought by way of postal ballot through electronic means ("e-voting") on the resolutions as set out in the postal ballot notice dated June 13. 2025 ("Postal Ballot Notice") which has been dispatched electronically to those members whose names appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, June 6, 2025 ("Cut-off Date") and whose email address are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with explanatory statements on Friday, June 13, 2025.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.qttdata.ai and on the website of stock exchange at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

In accordance with the applicable MCA circulars, the Company is providing the facility to

exercise the right to vote on the resolution(s) proposed in the said Postal Ballot Notice only by e-voting. The communication of the assent or dissent of the members would take place through the e-voting system only. The Company has availed the services of CDSL as the agency to provide the e-voting facility. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of evoting. Voting rights of member(s) / Beneficial Owner(s) for e-voting shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this notice for information purpose only. Vote once casted by the members shall not be allowed to be changed subsequently. The e-voting period is as follows: Commencement of e-voting Sunday, June 15, 2025 at 9.00 AM

Monday, July 14, 2025 at 5.00 PM Conclusion of e-voting Please note that e-voting shall not be allowed beyond 5.00 PM on Monday, July 14, 2025 and the e-voting facility will be disabled by CDSL thereafter. Instructions on the process of e-voting including the manner in which members holding shares in physical more or who have not registered their e-mail addresses can cast their vote are provided as part of

the Company & CDSL and shall also be communicated to BSE Limited within 2 (two) wording days from the conclusion of e-voting i.e. on or before Wednesday, July 16, 2025. Members having any queries/grievances pertaining to e-voting may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East) Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free

For GTT Data Solutions Limited

The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the website of

Ebrahim Nimuchwala Place: Pune Date: June 13, 2025 **Company Secretary & Compliance Officer**

FAMILY CARE HOSPITALS LIMITED (Formally Known as Scandent Imaging Limited)

Registered Office: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W). - 400604. Tel No: 022-41842201: CIN: L93000MH1994PLC080842: Email: csscandent@gmail.com; Website: www.familycarehospitals.com

NOTICE OF POSTAL BALLOT & E-VOTING INFORMATION

other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") and Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being circular no. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively

called "MCA Circulars"), the Company has sent the Notice on June 13, 2025, only through electronic mode, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/RTA/ Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, May 16, 2025 ("Cut-off date"). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. Notice is hereby given that Family Care Hospitals Limited (the "Company") is seeking approval of the Members of the Company by way of Postal Ballot through Remote E-voting on the following resolutions:

Sr. No.	Description of the Resolution(s)	Type of Resolution
1	Issue Of Securities On A Preferential Basis	Special Resolution
	Increase The Authorized Share Capital Of The Company And Consequential Amendment In Memorandum Of Association Of The Company	
3	Approval Of The Related Party Transactions Proposed To Be Entered By The Company During The Financial Year 2025-26 With Onelife Capital Advisors Limited	

By The Company During The Financial Year 2025-26 With Dealmoney Resolution Distribution And E-Marketing Private Limited 5 Approval Of The Related Party Transactions Proposed To Be Entered By The Company During The Financial Year 2025-26 With Dealmoney Resolution

4 Approval Of The Related Party Transactions Proposed To Be Entered Ordinary

Commodities Private Limited (Merged With Dealmoney Securities 6 Approval Of The Related Party Transactions Proposed To Be Entered Ordinary By The Company During The Financial Year 2025-26 With Sarsan Resolution

Securities Private Limited

following manner:

voting process in a fair and transparent manner

The Notice of Postal Ballot ("Notice") is available on the website of the Company at www.familycarehospitals.com and on the website of M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. Registrar & Transfer Agent of the Company (RTA) at https://evoting.purvashare.com/ website of Stock Exchanges at www.bseindia.com.The Company has engaged the services of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, to provide remote e-voting facility. The remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of Remote e-Voting June 14, 2025 (Saturday) (at 9:00 AM) Completion of Remote e-Voting July 13, 2025 (Sunday) (at 5.00 pm)

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the company as on the cut-off date. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast, members shall not be allowed to change it subsequently. The remote e-voting shall not be allowed beyond 5:00 P.M on July 13, 2025 (Sunday) and the remote e-voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd thereafter. Members who have not registered their email ID are requested to register the same in the

 a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to register/update their email ID with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd by sending duly signed request letter at support@purvashare.com with details of folio number and attaching a self-attested

b) Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email ID with the relevant Depository Participant with whom they maintain The Board of Directors of the Company has appointed M/s M Siroya and Company

Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the postal ballot through remote e-

The result of postal ballot will be announced within two working days from the date of passing the resolutions. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE Limited and will also be uploaded on the Company's website at www.familycarehospitals.com and on the website of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd https://evoting.purvashare.com/.

In case of any queries pertaining to e-voting, you may refer to Frequently Asked Questions (FAQ's) section available on Purva Sharegistry (India) Pvt. Ltd website https://evoting.purvashare.com/ For any grievances related to remote e-voting contact Mr. Bhushan Chandratre at Unit no. 9 Shiv Shakti Ind. Estt J. R. Boricha Marg, Lower Parel (E) Mumbai 400 011. Tel, No.: 91 90825 21691, E-mail: support@purvashare.com For Family Care Hospitals Limited

TATA TATA POWER

(Contracts Department) Jojobera Generation Plant, RAHARGORAH, JAMSHEDPUR-831016, Jharkhand NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited invites expression of interest from eligible vendors for the package Name S.No. Tender Description One Vehicle hiring for 24 HRS (32 A/C Seater Tata Star Bus) for CC26SBJOJO-01 the PH#7 from Vijay Garden to PH#7 & PH#6, Jamshedpur

"Supply and Implementiaon of Unidirectional Data Gateway (Data | CC26SBJOJO-02

Diode) with software and Migration of Existing Pl Interface Node" 3. Fabrication and Strengthening Support Structure of CHP CC26SBJOJO-03 For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc. please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for

ssue of bid document latest by 26" June 2025.

Name of the corporate debtor

along with PAN &

CIN/ LLP No.

Date : 15" June, 2025

Place: Mumbai

FORM-G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR XRBIA CHAKAN DEVELOPERS PRIVATE LIMITED **OPERATING IN REAL ESTATE AND CONSTRUCTION ACTIVITIES** HAVING ASSET AT XRBIA EIFFEL CITY, CHAKKAN, MAHARASHTRA

[Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016] RELEVANT PARTICULARS

Xrbia Chakan Developers

CIN No: U45209PN2012PTC142553

Private Limited

2.	Address of the registered office	Office No. 125/126, Patil Plaza Mitramandal Chowk, Parvati, Pune, Maharashtra - 411009
3.	URL of website	NA .
4.	Details of place where majority of fixed assets are located	There are 8 unsold flats as per the data received from corporate debtor, and receivables under Joint Development Agreement.
5.	Installed capacity of main products / services	NA
6.	Quantity and value of main products / services sold in last financial year	NA
7.	Number of employees/ workmen	0
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL:	Can be sought by writing an email to the RP at xrbiachakan.ibc@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL	Details can be sought by writing an email to: xrbiachakan.ibc@gmail.com
10	Last date for receipt of expression of interest	30" July, 2025
11.	Date of Issue of provisional list of prospective resolution applicants	9" August, 2025
12	Last date for submission of objections to provisional list	14° August, 2025
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	23" August, 2025
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	23" August, 2025
15.	Last date for submission of resolution plans	22" September, 2025
16.	Process email id to submit Expression of Interest	xrbiachakan.ibc@gmail.com

Sanjay Jeswani Resolution Professional XRBIA Chakan Developers Private Limited, Reg. No: IBBI/IPA-001/IP-P-02891/2024-2025/14432, Email: xrbiachakan.ibc@gmail.com Address: Level 15, Dev Corpora, Eastern Express Hwy, Thane West, Mumbai, Maharashtra - 400601

AFA Validity: 30" June, 2025

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR

M/S GREENOCARE ENGINEERING PRIVATE LIMITED (FORMERLY PRESSMACH ENGINEERS PRIVATE LIMITED)
ENGAGED IN MANUFACTURE OF PREFAB BASED PRODUCTS VIZ.,
OFFICES, ACCOMMODATION, E-HOUSES, BIO-TOILETS (Under sub-regulation (1) of Regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016)

NO RELEVANT PARTICULARS Name of the Corporate Debtor M/s Greenocare Engineering Private Limited along with PAN and CIN (formerly Pressmach Engineers Private Limited) PAN: AAICPO642C CIN; U74900TN2015PTC099992 By the order of Board of Directors 2. Address of the registered Office Registered office: No. 55 First Floor, Kamraj Avenue First Street, Kasturba Nagar, Adayar, Chennal 600020 Tamil Nadu Factory and Principal place of business: 124 A/2, Sirunallur Village, Polambakkam Post, Maduranthakam Taluk, Chengalpet

URL of website Details of place where majority of Factory and Principal place of business: ixed assets are located 124 A/2, Sirunallur Village, Polambakkam Post. Maduranthakam Taluk, Chengalpet District - 603309 Tamil Nadu Installed capacity of main products/ 300 tonnes to 400 tonnes Quantity and value of main products. Rs 397.79 Lakhs as at 31.3.2024

No. of employees/workmen Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108 and 110 and Further details including last Details can be sought by sending request to available financial statements Resolution Professional at (with schedules) of two years, list cirp.greenocare@gmail.com of creditors are available at URL Eligibility for resolution applicants Details can be sought by sending request to u/s 25(2)(h) of the code is Resolution Professional at

> prospective resolution applicants Last date for submission of 15th July, 2025 objection to provisional list 13. Date of issue of final list of 25th July, 2025 prospective resolution applicants 30th July, 2025 memorandum, evaluation matrix

expression of interest 17. Details of Corporate Debtor's No information available registration status as MSME Date: 14.06.2025 Place: Chennal JAYASHREE S IYER Resolution Professional of Greenocare Engineering Private Limited under CIRF

(Formerly Pressmach Engineers Private Limited IBBI/IPA-002/IP-N00741/2018-2019/12211 AFA AA2/12211/02/311225/203672 valid upto 31.12.2025 Correspondence address: 13/6 Corporation Colony, Rangarajapuram 2nd Street Kodambakkam, Chennai 600024, Email: jayashree2505@gmail.com

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

Aloha International Brewpub Private Limited Date of incorporation of corporate debtor 9th July, 2019 Authority under which corporate debtor is incorporated / registered U55209MH2019PTC327779 Corporate Identity No. / Limited Liability identification No. of corporate debtor Address of the registered office and principal office (if any) of corporate Maharashtra, India, 400099 delator Insolvency commencement date in 12th June, 2025 respect of corporate debtor Estimated date of closure of insolvency Insolvency Commencement Date resolution process. Name and registration number of the Orion Resolution & Turnaround Private Limited

Address and e-mail of the interim resolution professional, as registered No. 6 AK Road Next to Kohinoor Continental with the Board Mumbai -400069

correspondence with the interim resolution professional

Mumbai -400069 26th June, 2025 11. Last date for submission of claims Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

(a) Relevant Forms and are (a) Web link: https://libbi.gov.in/en/home/downloads (b) Not applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

to submit their claims with proof on or before 26" June, 2025 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other reditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties Abhijit Gokhale, Authorised IP/ Director Orion Resolution & Turnaround Private Limited Interim Resolution Professional of Aloha International Brewpub Private Limited

Registered Address: 811,8th Floor, Meadows, Sahar Plaza Complex, Off, J B Nagar Chakala Metro Station, Andheri - Kurla Road, Andheri East, Mumbai - 400069 Registered Email Id of IPE: ipe@orionipe.com

Whole Time Director DIN: 10974977

Suchit Raghunath Modshing

PARTICULARS FURNISHED

/services sold in last financial year

available at URL cirp.greenocare@gmail.com Last date for receipt of expression 30th June, 2025 of interest 10th July, 2025 Date of issue of provisional list of

and request for resolution plan to prospective resolution applicants 29th August, 2025 Last date for submission of resolution plan cirp greenocare@gmail.com Process email id to submit

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF ALOHA INTERNATIONAL BREWPUB PRIVATE LIMITED

503, Crystai Plaza, Opp.Solitare Corporate Park, Chakala, Andheri East, Mumbai City, Mumbai, 9th December 2025, being 180th day from

insolvency professional acting as interim Registration No. of IPE-IBBI/IPE-0089/IPA-3/ resolution professional 2023-24/50066 Registration No. as an IP - ICAl/IPE/0016 Abhijit Gokhale, Authorized IP/ Director, Orion Resolution & Turnaround Private Limited: 811, Meadows Sahar Plaza Sub Plot A Building

Registered Emailid: : ipe@orionipe.com 10. Address and e-mail to be used for Correspondence Address: Orion Resolution & Tumaround Private Limited: 811, Meadows Sahar Plaza Sub Plot A Building No. 6 AK Road Next to Kohinoor Continental

Correspondence Email ID: cirp.aibpl@gmail.com Not applicable 13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Not applicable Representative of creditors in a class (Three names for each class)

ommencement of a corporate insolvency resolution process of the ALOHA INTERNATIONAL BREWPUB PRIVATE LIMITED vide order no. RCP(IB)/27(MB)2024 Dated 12" June. 2025 The creditors ALOHA INTERNATIONAL BREWPUB PRIVATE LIMITED are hereby called upor

choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form Date: 15" June, 2025

Registration No. of IPE-IBBI/IPE-0089/IPA-3/2023-24/50066 Registration No. as an IP - ICAI/IPE/0016

Process specific e-mail ID for correspondence: cirp.aibpl@gmail.com AFA valid upto 31st December, 2025

शाळेच्या पहिल्याच दिवशी नमुंमपा शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकाचे वितरण

नवी मुंबई, दि. १४: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील पहिली ते आठवीचे वर्ग १६ जूनपासून सुरू होत असून शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना मोफत पाठ्यपुर-तके वितरित केली जाणार आहेत. याबाबतची सर्व तयारी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने केलेली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच खाजगी अनुदानित अशा एकूण १५२ शाळांमध्ये शिकत असलेल्या ६१८७९ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुरतके पुरवण्यात येणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुरनकापासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुरतकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये तसेच शाळेत दाखल सर्व मुलांची १००% उपस्थिती टिकविणे त्याचप्रमाणे गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुरतके ही योजना सुरू करण्यात आलेली

मोफत पाठ्यपुर-तक योजना सन २०२५ -२६ करिता विभागीय पाठ्यपुर-तके भांडार ते महानगरपालिका स्तर या टप्प्यातील पाठ्यपुर-तकांची वाहतूक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतुकदाराकडून करण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिका ते शाळा स्तरापर्यंतची पाठ्यपुर-तके महानगरपालिकेकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना वितरीत करण्यात आलेली आहेत. ही पाठ्यपुरनके संबंधित शाळेचे मुख्याध्यापक हे विभागातील पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी वितरित करतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी दिलेली आहे.

माळेगाव कारखान्याच्या २१ जागांसाठी ९० उमेदवार

पुणे, दि. १४: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात असून, या निवडणुकीत प्रथमच चौरंगी लढत होणार आहे. चिन्ह वाटपाच्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. चिन्ह वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या थी नीलकंठेश्वर पॅनेलला 'कप–बशी', तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलला 'तुतारी' हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलला (किटली) आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती पॅनेलला (छत्री) हे चिन्ह मिळाले आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी अवध्या आठ दिवसांचा कालावधी आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या वतीने नीरा वागज येथे प्रचाराचा प्रारंभ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सत्ताधारी 'शी नीलकंठेश्वर पॅनेल'च्या प्रचाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी माळेगाव येथून सुरुवात होणार आहे.

देशात कोरोनाचे ७४०० सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली, दि. १४: देशात गेल्या २ दिवसांपासून कोरोना साथरोगाच्या प्राद्र्भावात काहीशी घट दिसून आली आहे. देशभरात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कोरोनाचे ७४०० सक्रिय राग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत २६९ नवीन राग्ण आढळले. मृतांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे शुक्रवारी राजस्थान आणि केरळमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये ७० वर्षीय महिलेचा आणि केरळमध्ये ८२ वर्षीय इसमाचा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू झाला. या वर्षी राजस्थानमध्ये कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे, तर जानेवारीपासून केरळमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या देशात सर्वाधिक २१०९९ कोविड रूग्ण आहेत. तथापि, गुरुवारपर्यंत २१६५ सक्रिय रुग्ण होते.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME OLD NAME NAJMA BEGUM KHAN TO NEW NAME NAJIYA BEGUM AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM (SHAMIM ABDUL REHMAN) TO NEW NAME (SHAMIM BANO SHAIKH) ÀS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY FROM (ABDUL NAME REHMAN ABDUL SALAM) TO NEW NAME (ABDUL REHMAN SHAIKH) ÀS PER **DOCUMENT**

जाहीर नोटीस कळविण्यात येते की, माझी क्लायंट श्रीमत गवना राजेश चंद्र या खाली नमूद केलेल्या सदनिकेच्या कायदेशी

आणि संपूर्ण मालक आहेत: आणि मंपूर्ण मालक आहेत:

फ्टंट क्रमांक २०२, तिसरा मजला, सुबृही अपार्टमेंट, बे सुबृही
बेल्केअर सोसायटी या इमारतीत आहे, स्टेशन रोड, हिमालय
इमारतीत्रामें, वागेषरी हिल्सच्या मांगे, नालासोपारा (पोक्षा)
लाल्का वस्तुं, जिल्हा पालपर ४०,४२०३. सर्दा फर्नट माइया
बलायंटने श्री. चंदू ईषर संतंत्री यांच्याकडून खोरी केला आहे.
स्त. श्रीमती मंजुला बंदू सोलंकी यांच्याकडून खोरी केला आहे.
सत्तर, प्रमुद्धा सुद्धा सांत्री यांच्याकडुन खोरी केला आहे.
खांचे दिलांक ४२,०५,०५,०५ रोजी मिमन झाले असून त्यांच्या मांगे
खालीत कार्यटेगी वामारण खिंडनी आहेत. बालील कायदेशीर वारसदार जिवंत आहेत:

. श्री. चंद ईश्वर सोलंकी - पती त्रा. चर्चू इवर सालका - पता श्रीमती नस्तीन अब्दुल जलील शहा (पूर्वाश्रमीचे नाव -मनिषा चंदू सोलंकी) – कन्या श्रीमती शतिल दिनेश शहा (पूर्वाश्रमीचे नाव - कु. शीतल चंद्

३. श्रीमता शातल दिनश शहा (पूवाश्रमांच नाव - कु. शातल चट् सोलंकी) - क्या अ. श्री. सुनील चंदू सोलंकी - पुत्र ४. श्री. सुनील चंदू सोलंकी - पुत्र वरील सर्व वाससदागी स्वेच्छेन च मुक्त इच्छेने त्यांचा सर्व हक्त दावा. आणि मालंकी हक्त श्री. चंदू ईश्वर सोलंकी यांना लिंहन दिला आहे. त्यानंतर, दिनांक २९.०९.२०२० शोजी नोंदणीकृत विक्री करारामार्फत (नोंदणी क्र. तरीरळ ३५ ९२०३-२०२०), जो अपनिबंधक, वसहें

यांच्यासमोर नोंद्रणीकत झाला होता. सदर फ्लॅट श्री. चंद ईश्व ोलंकी यांनी माझ्या क्लायंट श्रीमती भावना राजेश चंद्र यांना वि पासून माझ्या क्लायंटकडे सदर फ्लॅटचे शांतताम

ताबा व मालका आह.
आता माइया कार्यरस सदर प्लॉट विक्री करण्याचा विचार करीत
आहेत. त्यामुळे, कोणीही व्यक्ती, स्व. श्रीमती मंजुला चंदू सोलंकी
यांच्या वारसदारंगिकी कोणी, किंवा अन्य कोणीही, ज्याना सदर
स्टॉट्स कोणताही हक, दावा, स्वरन, व्याज, कर्ज किंवा हरकत
असेल त्यांनी ही हरकत दिनांकाच्या ७ दिवसांच्या आत खाली सही
करणाऱ्या अधिवाक्त्याच्या कढे लेखी स्वरूपात संबंधित काग्दरग्रांसह

नादवाबा. जर उत्यत्वेत्या पुरतीत कोणतीही हरकत किंवा दावा प्राप्त झाल नाही, तर असे समज्ज्याता बेईल की कोणालाही मदर फ्लंटक कोणताही दावा किंवा हरकत नाही आणि त्यानुसार विक्री व्यवहार पूर्ण केला जाएंह. अशाकेळी अशा कोणत्याही नोंदवलेल्या दाव्यांच विचार केला जाणार नाही.

करन व्ही. भानुशार्ल वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र. बी-५, साई राज्य, 'बी' बिल्डिंग कोहौसोलि. शिर्डी नगर, भाईंदर (पूर्व), ठाणे- ४०११०

यादारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की, **श्री. मोहम्मद युसू** एचं. आर. मर्चंट हे फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, "श्रीधर के **ऑप. एचएसजी. एसओसी. लिमिटेड**". प्रगती नगर अचो रोड, चंद्रेश लोढा मार्ग, गाव-अचोले, नालासोपारा (पूर्व), ता-वसई जिल्हा-पालघर येथील कायदेशीर वारसदार आहेत. हा फ्लॅट सव्हें क्र. १०६, हिस्सा क्र. पार्ट येथे असन. त्याला शेअर प्रमाणपत्र क्र. १ अंतर्गत प्रत्येकी ५०/- रुपये दर्शनी मूल्याचे एकूण ५ (पाच) शेअर संलग्न आहेत, ज्यांचे विशिष्ट क्र. १८६ ते १९० असे आहेत.

सदर फ्टॅंटचे क्षेत्रफळ ५०० चौरस फूट (बिल्टअप क्षेत्र) असून, तो कै. श्री. हारून नूरमोहम्मद मेमन यांनी मेसर्स प्रगती बिल्डर्स यांच्याकडून नोंदणीकृत दस्तऐका क्र. मुंबई/पीआर-१९९/८४ दिनांक २२/०२/१९८४ आणि विक्री करार दिनांक २२/०२/१९८ नुसार खरेदी केला होता. सदर फ्लॅटचे मालक कै. श्री. हारून नूरमोहम्मद् मेमन यां १२/०६/२०२३ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात **श्रीमती मेमन**

वाहिदा हारून (पत्नी), श्री. सरफराज हारून रशीद मर्चंद (मुलगा) आणि कुमारी कौसर हारून रशीद मर्चं नुषा।) आण पुरचारा नगरा रगरा नग्रानंतरचे नाव श्रीमती कौसर रफीक टाकीवाला) (मुलगी भारतीय वारसदार कायद्यानुसार त्यांचे कायदेशीर वारसद

श्रीमती मेमन वाहिटा हारून (पत्नी) श्री सरफराज हारू रशीद मर्चंट (मुलगा) आणि कुमारी कौसर हारून रशीद मर्चंट (विवाहोत्तर श्रीमती कौसर रफीक टाकीवाला) (मुलगी यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व हक्क, पद आणि हित श्री. मोहम्मद युसूफ एच. आर. मर्चंट यांच्या नावे हक्कसोड पत्राद्वारे रिलीज डींड नोंदणी क्र. वसई-४-११७७६-२०२५ दिनांक १/०६/२०२५) सोडून दिले आहेत. त्यामुळे, भारतीय वारसद कायद्यानुसार श्री. मोहम्मद युसूफ एच. आर. मर्चंट हे सदर फ्लॅट ०% मालक झाले आहेत

याद्वारे, सदर फ्लॅटसंबंधी कोणत्याही कायदेशीर वारसदाराल काही दावा किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी या सूचनेच्य प्रसिद्धीच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत माझ्या विकेलाच्य कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.

श्री. मोहम्मद युसूफ एच. आर. मर्चंट श्री. अवनिश कुमार तिवारी दिनांक: १५/०६/२०२५ (वकील उच्च न्यायालय दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर - ४०१२०९.



अलाइड ब्लेंडर्स ॲन्ड डिस्टिलर्स

सीआयएन : L15511MH2008PLC18736 कॉर्पोरेट कार्यालय : ॲशफोर्ड सेंटर, ३ रा व ४ था मजला, शंकरराव निकम मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई - ४०० ०१३.

नोंदणीकृत कार्यालय : ३९४/सी, तळमजला, लॉमिंग्टन चेंबर्स, लॉमिंग्टन रोड, मुंबई - ४० ०००४, भारत. दूर. : +९१ २२ ४३०० ११११, +९१ २२ ६७७७ ९७७७ फॅक्स : +९१ २२ ६७७७९७२५ ईमेल : info@abdindia.com वेबसाइट : www.abdindia.com

१७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) भागधारकांना सूचना

याद्वारे सुचना टेण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, (''कायदा'') च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाच-कॉर्पीरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण गरिपत्रक क. १७/२०२०. दि. १३.०४.२०२०. सर्वसाधारण परिपत्रक क. २०/२०२०. दि. ०५.०५.२०२०. सर्वसाधार पढे जारी परिपत्रके नवीनतम् क. ०९/२०२४ हि. १९.०९ २०२४ (एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रके)यांच्या अनुपालनांतर्गत gs जारा अपनयक, नवाताम क्र.. ७/,४०४,६,१८,९,८,४५,४०४,८०४ (एकात्रतारावा एससार अपनयक)बाच्या अनुभावातातात इस्ताइड क्लंडेस जेन्द्र डिस्टिनर्स लिमिटेड ("कंपनी") ची १७ वी बाविक सर्वसाधाया समा ("प्वीएम") माळवार, दि. ४८.०७.२०२५ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) व्लिडीओ कॉन्फरस्स ("व्हीसी")/ अदर ऑडिओ व्लिज्युअस मीस्स 'ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

वरील निर्देशित एमसीए परिपत्रके तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ, सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३, सेबी/एचओ/ सीएफडी (सीएफडी) – पीओडी – २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ च सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडी – पीओडी – २/पी/सीआयआर/२०२४/१३३, दि. ०३.१०.२०२४ (एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणू-ल्लेखित) तसेच यासंदर्भात एमसीए व /वा सेबी यांच्याद्वारे जारी अन्य लागु परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/त्रशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड ("प्नप्सडीएल") व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल") ("डीपीज्") /रजिस्ट्रार व ट्रान्सफर एवंट ("रजिस्ट्रार"/"आरटीए") यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदांना कंपनीने दि. १४ जून, २०२५ रोजी १७ वी एजीएम आयोजित करणारी सूचना इलेक्ट्रॉनिव

वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचा कंपनीची वेबसाइट्र.रलवळपवळर.लेा व उपलब्ध असेल तसेच ती स्टाक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वरूनही प्राप्त करता येऊ शकेल व निएसडीएलची वेबसाइट अर्थात<u> www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध असेल.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवस्यकता) विनिवमन, २०१५ चे विनियमन ३६ (१) (बी) अंतर्गत कंपनी ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंट्णीकृत केलेले नसतील त्यांना वार्षिक अहवाल व त्याच्याशी निगडीत नपुरील प्राप्त करण्यासाठी थेट वेबलिंक पुरविणारे पुत्रही पाठवीत आहे. ज्या समभागधारकांनी विनंती केली असेल त्यांन नंबंधित दस्तावेजांसमवेत सूचना व वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत पाठवण्यात येईल.

एजीएमच्या सुचनेत नमुद केल्यानुसार, सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहृन सहभाग घेऊ रजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदान व दरम्यान ई-मतदानासंदर्भातील निर्देश:-

कायद्याचे अनच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (सधारित) चे नियम २०. भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष (''एसएस-२'') तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४, सुधारित केल्यानुसार व एमसीए परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी एजीएम/ईजीएमपुर्वी दूरस्थ ई-मतदान सुविध तसेच एजीपप्रत्याना दूस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहेत जेणेकरून सभासद एजीप्प्रमध्ये विचारविनिम्न करावयाच्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपली मते देऊ शकतील व याकरिता कंपनीन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याकरिता एनएसडीएलची नेमणूक केली आहे.

निर्घारित अंतिम तारीख अर्थात **मंगळवार, दि. ०१.०७.२०२५** रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रिजस्टर किंवा डिपॉडिअटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्यारीजस्टरमध्ये (इलेक्ट्रॉनिक भागधारणासंदर्भात) नोंद असेल असे सभासद एनएसडीएलद्वारे उपलब्ध दूरस्थ ई–मतदान तसेच एजीएम मध्ये ई–मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील दरस्थ ई-मतदान सविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल

ई-मतदान प्रारंभ	शुक्रवार, दि. ०४.०७.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.)
ई-मतदान समाप्ती	सोमवार, दि. ०७.०७.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)
	नाचे मोड्युल एनएसडीएलद्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. एजीएम गाउरास्त्राच पत नेपरामानी ट्रास्थ ई-पतदान मुनिशा सालुका करून नेपराज येईल.
	ई-मतदान समाप्ती तत्पश्चात दूरस्थ ई-मतदा

ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुडे त्याला ते बदलता येणार नाही. सभासदांना एजीएममध्ये व्हीसी /ओएव्हीएम प्रक्रियेच्या माध्यमातून इलेक्ट्रांनिक मतदान प्रणालीद्वारे दूसस्य मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच एजीएममध्ये सहभागी ज्या सभासदांनी वापूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसतील असे सभासद एजीएमच्या अशा प्रक्रिये दरम्यान मतदानाचा हक्क बजाबू शकतील. एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत दिलेले सभासद्ही ज़ीएममध्ये व्हीसी /ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील, परंतु असे सभासद ठरावावर पुन्हा मत देऊ

एखाद्या सभासदाने सूचनेच्यापाठवणीपरचात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल निर्धारित अंतिम तारीख अर्थात मंगळवार, दि. ०१.०७.२०२५ रोजीनुसार भागधारक असेल तर अशी व्यक्ती <u>evoting@</u> असल्यास सभासदांनी <u>http://www.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual चाचाचे किंवा ०२२ - ४८८६ ५७०० व संपर्कसाधावा किंवा श्री. अभिजीत गुंजाळ, सहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती गठवावी. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी /डीपीज/आरटीए यांच्याकडे नोंदणीकृत नसतील असे सभासद सूचना तसेच rnt.helpdesk@in.mpms.mufg.com येथे त्यांची नोंदणी करू शकतील.

ज्या सभासटांनी आपले ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंटणीकत केलेले नसतील अशा सभासदांकरिता दूरस्थ ई–मतदान किंव अभेदरम्यान दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याकरिताची प्रक्रिया सूचनेत नमूद असेल. ई-मेल पत्त्याच्या नोंव विस्तृत प्रक्रिया एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत दिलेली आहे.

डिपॉझिटरीज् अर्थात एनएसडीएल व सीडीएलएल यांच्या माध्यमातून लॉग इनशी संबंधित कोणत्याही तांत्रिकी अडचणींसंदर्भात

9 1	
लॉग इन प्रकार	हेल्प डेस्क तपशील
एनएसडीएलमध्ये डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारक व्यक्तिगत सभासद	कोणतीही तांत्रिकी अङचण भासणाऱ्या सभासदांना लॉग इन करिता evoting@nsdl.com येथे विनंती पाठवून किंवा ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.
सीडीएसएलमध्ये डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारक व्यक्तिगत सभासद	कोणतीही तांत्रिकी अडवण भासणाऱ्या सभासदांना लॉग इन करिता helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. १८००-२१-०९९११ वर संपर्क साधून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.

एजीएमदरम्यान दरस्थ ई-मतदानासहित ई-मतदान प्रक्रियेचे नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने परिनिरीक्षण करण्यासाठी परीनिरीक्षव - मकरंद एम जोशी ॲन्ड कं. चे भागीदार, कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे

र्जीएम समाप्तीच्या दोन कार्यदिवसांच्या आत दूरस्थ ई-मतदान व एजीएम दरम्यान ई-मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल. घोषित निकाल, एकत्रित परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीची वेबसाइट https://www.abdindia.com वर अपलोड करण्यात येईल तसेच तो कंपनीच्या नोंटणीकत कार्यालयातील सचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि घोषित झाल्याबरोबर एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही प्रदर्शित करण्यात येईल. तसेच स्टॉब एक्सचेंजेसनाही निकाल कळविण्यात येईल.

दिनांक: १४.०६.२०२५

लाइड ब्लेंडर्स ॲन्ड डिस्टिलर्स करिता कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. : एसीएस - १५१४५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळीँ, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

एस आर एन क्रमांक : GBR/35061/18/24 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/2605/2024 सार्वजनिक न्यासाचे नाव : श्री मारु प्रजापति समाज ट्रस्ट ... बाबत. ८. हाजीवली एम शाह ट्रस्ट चाळ, कोकणी पाडा, कुरार विलेज, मालाड-पूर्व, मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई उपनगरीय.

अर्जदार : वचनाराम पछाराम प्रजापति, सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था

अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

जगम ।म	जगम मिळकत (बणन)				
अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य			
٩.	Cash	9000.00			

(अ) जगम मिळकत:- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त)

ı	रवावर निक्करा (वर्णन)							
l	अ.	शहर किंवा	सी एस किंवा महानगरपालिका किंवा सर्वेक्षण क्र	क्षेत्र	मूल्याकन	मुदत/कालावधी	अंदाजे	
l	큙.	गांव	किंवा सर्वेक्षण क्र.			किंवा स्वरूप	मूल्य	
ı	1	Nil	Nil	Nil	Nil	Nil	0.00	
ı	(-)							

(ब) स्थावर मिळकत :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीं चा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.



जाहीर सूचना तमाम लोकांस कळविण्यात येते की, श्री बालार्ज को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई १०००१२ येथे १४ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमां १४०३ हा एसआरए अधिकाऱ्यांनी दिनांक २ जानेवारी, २०१८ रोजीच्या वाटप पत्राद्वा श्री. नरसिंग बकाया सोमा यांना दिला आहे. परं बाटपधारक श्री. नरसिंग बकाया सोमा यांचे दर्दैवा दिनांक ३० ऑक्टोंबर, २०१८ रोजी वाटपानंत नेधन झाले. सदर मयत व्यक्तींच्या मृत्यूपष्च यांचे कायदेषीर वारस पुढीलप्रमाणे आहेत - (१ श्रीमती. पुश्पा नरसिंग सोमा – विधवा पत्नी, (२) सौ. कविता अनिल वड्डेपल्ली (पूर्वाश्रमीची : संगित नरसिंग सोमा) - विवाहित मुलगी, (३) श्री. बाबु ारसिंग सोमा – मुलगा, (४) श्री. दषरथ नरसिं गोमा (दिनांक १९/०१/२०२३ रोजी मुंबई येथे निधन) आणि (४अ) श्रीमतीअनिता दुषर्थ सोम · सुन/मयत मुलाची पत्नी याप्रमाणे कायदेषी वारसदार आहेत. पहिली दावेदार आणि हायदेशीरिरित्या विवाहित पत्नी/विधवा असल्यान<u>े</u> हायदेशीर वारसांपैकी **श्रीमती. पुश्पा नरसिंग सो**म यांनी मयत व्यक्तींची कायदेषीर वारस तसेच विधव तनी म्हणून वरील फ्लॅट तिच्या नावावर योग्य र्त कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरी_र रण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे म्हण् ी याद्वारे इतर वारस किंवा दावेदार/आक्षेप ग्रेणाऱ्यांकडून ही सुचना प्रकाषित झाल्यापासून वौदा (१४) दिवसांच्या आत दावे/आक्षेप असल्यास त्यांच्या समर्थनार्थ पुराव्यांच्या प्रतींसः दावे किंवा आक्षेप मागवत आहे. जर वरील विहि कालावधीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त झार नाहीत तर कायदेषीर वारस प्रमाणपत्राद्वारे वरील फ्लॅट हस्तांतरीत करण्यासाठी आवष्यक असलेत कागदपत्रे सोसायटीमध्ये सादर करण्यास आरि तिच्या कायदेशीर वारसाची पुढील प्रक्रिय करण्यासाठी आणि मत सदस्यांच्या शअर्स आणि हितसंबंधाशी योग्य वाटेल त्या पध्दतीने व्यवह करण्यास मला स्वातंत्र आहे /सांगण्यात आले आहे दिनांक : १५/०६/२०२५ **श्री. किरण हनुमंत पेरल** विकल उच्च न्यायालय ४/ए-१, सिध्दीविनायक सीएचएस लि., जेरबाः वाडिया रोड, टाटा हॉस्पिटल जवळ, मोनोरे

पिलर नं. २५ जवळ, परेल, मुंबई - ४०० ०१२

मो.नं. ८०८००४२११४

जाहिर नोटीस

नमाम जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की हरिकुपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीतचे सभासद व सदनिका क्र∙ए/३०३, तिसरा माळा. क्षेत्र-३८८.00 चौ.फुट, स.नं.२४७ हि . नं . १, हरिकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मय दीत, मोरया नगर मनवेलपाडा, विरार (पुर्व) ता वसई, जि पालघर, पिन-४०१ ३०५ ह्या मिळकतीचे मालक श्री महादेव नारायण वनगुळकर हे होते व श्री महादेव नारायण वनगुळकर हे दिनांक-0५/0२/२00८ रोर्ज मयत झाले असून त्यांच्या पत्नी सौ . ललिता महादेव वनगुळकर ह्या दिनांक-०७/११/२०२३ रोजी मयत झाल्या . त्यांच्या मृत्युपश्चात सदर सदनिका व सहकारी गृहनिर्माण संस्थेचे शेअर्स सहित त्यांचा मुलगा श्री दिपक महादेव वनगुळकर ह्यांच्या नावे सोसायटीने हस्तांतरीत करावयाचे ठरविले आहे जर इतर कोणत्याही व्यक्तीला वा संस्थेला व उल्लेखिलेल्या मालमत्तेसंवंधी कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांत पुष्टयर्ध कागदपत्रासोवत आमच्या खाली उल्लेखिलेल्य पत्यावर लेखी स्वरूपात पाठवावे अन्यथा असे दा त्यागित /अधित्यागित समजण्यात येतील व सद सदनिका, त्यातील शेअर्स सहित श्री दिपक महादेव वनगूळकर ह्यांच्या नावे कायदेशिररित्य हस्तांतरित करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी. द्वि .१५ /०६ /२०२५

स्थळ - नालासोपारा (प .) पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड . बेन्सन विल्यम पेर

कार्यालय - १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा -(प.), ता वसई, जि . पालघर .

सार्वजनिक सूचना सर्तसामान्य जनतेस कलतिएयात येते की माद्ये

ाहक श्री चेतन पोपटलाल साळ गाळा क्र. २९, विंग - के-१०, क्षेत्रफळ २०१.१ चौ.फुट कार्पेट एरिया, तळ मजला, " गार्डन एवेन्यू के" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि गार्डन एवेन्य - के 3 गाव - डोंगरे विरार (प) मेसस. श्री दत्त कन्स्ट्रक्शन यांच्याकडून दिनांक २७/१०/२०२० रोजी खरेदी केले असून, दस्तऐवज क्रमांक वसई-५४७१/२०२० आहे. यातील मळ करार हरवला असल्यामुळे, त्यांनी ११/०६/२०२५ रोजी मलबार हिल पोलींस ठाण्यात हरवलेबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रार क्रमांक ७२३५६-२०२५ असे आहे. यांच्या नावाक असलेले करारनामा हरवलेले आहेत. आढळल्यास ते माझ्या ग्राहकला परत केले जावे या सूचनेपासून ७ दिवसांच्या आत कोणत्यार्ह व्यक्तीचे कोणतेही हक्क, शीर्षक, दावा आणि स्वारस्य असल्यास, ते मला खाली नमूद केलेल्य पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत लिहून कळवावे,

तारीख - १५/०६/२०२५ ठिकाण : विरार वकील कोमल ए. तिवारी १०२. चारभजा अपार्टमेंट जवळ वी वी सी एम सी हॉस्पिटल, दिशा हॉटेल समोर, खारोडी नाका बोळींज, विरार (प), पालघर ४०१३०३.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our Client, the ntending Purchaser is negotiating with he existing Partners of **M/S. Hindustar** General Equipment for Sale/ Transfer Assignment/takeover of the Firm, in espect of the below mentioned Propert ee from all encumbrances

Any person or persons having any egitimate claim, share, right, title nterest, benefit or demand of any natur hatsoever in respect of the sai Property described herein below either by way of sale, exchange, transfer assignment, mortgage, charge, lien, gift assement, trust, maintenance, bequest possession, tenancy, sub-tenancy nheritance, caretaker basis, lease, sub ease, occupation, contracts Memorandum of Understanding, Power of Attorney, writing or otherwise owsoever, are hereby requested to hake the same known in writing along with the supporting documents duly Notarized to the undersigned within 14 (fourteen) days from the date of oublication of this notice, failing which, laims, if any, shall be deemed to have een waived and/or abandoned and the eal shall be completed without any

SCHEDULE OF PROPERTY HEREINABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of land bearin ompartment No. 12, of Plot No. 10/12 earing C.T.S. No. 443/10, of Marc B.S.D. admeasuring 2,200 Sq. equivalent to 245.45 Sq. Mts., at Maro Industrial Estate of the Society known as The Marol Co-Op. Ind. Soc. Ltd' situate, lying and being at Survey No. 48 (Part), Hissa No. 1 (Part), of Village

Mumbai, Dated this 15th day of June, 2025

SK Legal (Advocates & Conultants) 1503, Jamuna Amrut, SV Road Jogeshwari (W), Mumbai - 400102.



रोज वाचा

श्रीनिवास पेडणेकर हे फ्लॅट क्रमांक ००४, तळमजला, जय नग विघ्रेश्वर को-ऑप, हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" सर्व्हे क्र. ४ हेस्सा क १ ९ आणि सर्वे क ५०, हिस्सा क १ २ ६ व ११ सद झारतगाव-वाळीव, वसई (पूर्व), ता वसई, जि. पालघर बिल्टअप क्षेत्र ११८६ चौ. मी. (बाल्कनीच्या क्षेत्रासह) या मिळकतीचे कायदेशीः हा फ्लॅट **कै. श्री. श्रीनिवास गोपीनाथ पेडणेकर** यांनी मेस

. राजहंस एंटरप्राइज यांच्याकडून नोंदणी क्र. वसई-३-०१८४६-२००६ देनांक ०६/०३/२००६ च्या करारान्वये खरेदी केला होता. ादमान प्रेप्य १९८५ वर्षा प्रसार विश्व वर्षा प्रयात हात्रा स्दर्स पलेंट्डी मूळ मालक के. श्री श्रीनिवास गोपीनाथ पेडणेकर यांचे १४/०८/९०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात **श्रीमती प्रिया** श्रीनिवास पेडणेकर् (पत्नी) या कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती प्रिया श्रीनिवास पेडणेकर यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व हक पद आणि हित श्री. सिद्धेश श्रीनिवास पेडणेकर यांच्या बाज सोडून दिले आहेत. त्यामुळे, मी **श्री. सिद्धेश श्रीनिवास पेडणेक** भारतीय वारसदार कायद्यानुसार सदर फ्लॅटचा १००% मालक झाल

..... प्रदर फ्लॅटसंबंधी कोणत्याही व्यक्तीचा काही दावा किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत माझ्या विकलाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात श्री. सिद्धेश् श्रीनिवास पेडणेकर

श्री. अवनिश कुमार तिवारी काऊंटसाईन दिनांक: १५/०६/२०२५ (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर - ४०१२०९.

PUBLIC NOTICE My clients, Deepak Luthra, Meera Luthra, Lucy

Ashok Luthra and Dipti Sarna state that the subject flat was originally purchased by Deepak Luthra and Ashok Kumar Luthra from M/s. Satellite Developers by Agreement for Sale dated **16.01.2012** regd. under no BDR-1/464/2012. Ashok Kumar Luthra died ntestate on 08.08.2015 leaving behind widow Meera Luthra and children viz. Lucv Ashok Luthra, Deepak Luthra and Dipti Sarna as his only legal heirs and representative, my clients own the subject flat in the following prop Meera Luthra (12.5%), Lucy Ashok Luthra (12.5%). Deepak Luthra (62.5%) and Dipti Sarna(12.5%) Now my clients are in possession of the subject flat and intend to sell the subject flat to prospective purchasers. Any person/ heirs or organization with any claim or interest in schedule flat is/ are requested to contact my office within 7 days of the publication of this notice failing to which my client will proceed with marketable and absolute title of schedule flat, free from encumbrances Schedule of the subject Flat/ Property: Flat No. 1804, 18th floor, B Wing, Satellite Royale CHSL, Film City Road, Goregaon East, General A.K. Vaidya Marg, Mumbai- 400063.

Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6,

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की**. श्री. रामचंद केर** दुंदाळे हे फ्लॅट क्र.१०३, १ला मजला, इमारत क्र.०३, कोकण सम्राट एस.आर.ए. को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., कोकण नगर, कोकण हॉस्पिटल, जोगेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६०, यापुढे **'सदर फ्लॅट''** म्हणून संदर्भ, येथील जागेचे सदस्य होते. श्री. रामचंद केरु दंदाळे यांचे 0३.0१.२0२३ रोजी कोणतेही नामांकन व इच्छापत्र न करता निधन झाले.

श्री. रामचंद्र केरु दुंदाळे यांच्या निधनापश्चा त्यांचे कायदेशीर वारसदार नामे १) श्रीमती रतना रामचंद्र दंदाळे (विधवा पत्नी), २) श्री. संदीप रामचंद्र दुंदाळे (मुलगा), ३) कुमारी प्रतिमा **रामचंद्र दुंदाळे (मुलगी)** हे आहेत.

म्हणून **श्रीमती रत्ना रामचंद्र दंदाळे** यांनी त्यांच्य दोन मलांची (अन्य कायदेशीर वारसदार) अनमर्त घेऊन सदर फ्लॅटबाबत १००% शेअर, हित अधिकार व इक इस्तांतरणामाठी अर्ज केला आहे तदनंतर संबंधित सोसायटीने सोसायटीच्या सदस्य न्हणून **श्रीमती रत्ना रामचंद्र दंदाळे** यांचे नाव दाखल करुन घेतले आणि त्यांच्या नावे १०.०३.२०२५ रोजी भाग प्रमाणपत्रावर नोंद केले. पुढे येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती रतना रामचंद दंदाळे यांना सदर फ्लॅट श्री सर्वेश दिलीप रनिम यांच्याकडे विक्री करावयाचा आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत दावा, अधिकार, हित असल्यास किंवा अन्य कायदेशीर वारसदार, दावेदार/आक्षेपकर्ता यांन सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स, हित हस्तांतरणास काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमद केलेल्या पत्त्यावर माझ्याकडे सदर सचना प्रकाशनापासन १५ दिवसार सोसायटीचे भांडवल /मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा, आक्षेपबाबत पराव्यांच्या प्रतींसह कळवावे. विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सद फ्लॅटबाबत सर्व आवश्यकतांची पूर्तता माझे अशील करतील आणि नंतर येणारे आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. समीर सुर्वे जी१२, ए विंग, इमारत क्र.१, शंकरवाडी, विवा हब टाऊनच्या मागे. जोगेश्वरी (पर्व) मुंबई-४०००६०.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती मीनाबेन प्रल्हादभाई पटेल (३०-१२-२०१८ रोजी निधन) व <mark>श्री. प्रल्हादभाई नाथालाल पटेल</mark> (२०-१०-२०१७ रोजी निधन).

श्रीमती मीनाबेन प्रल्हादभाई पटेल या फ्लॅट क्र.७०२ agi मजला. महाराजा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, महाराजा अपार्टमेंट, एस.व्ही. रोड रमटीएनएल समोर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ (नोंद.क्र.बीओएम/एचएसजी/पी-८५८ँ३/१९८२) या सोसायटीचे संपर्ण मालक व सदस्य तसेच अनक्रमांव ४८१ ते ४८५ (दोन्हीसह) धारक रू.५०/- प्रत्येकीचे (एकूण रु.२५०) भाग ५ (पाच) शेअर्सचे भाग प्रमाणप क.**९७** समाविष्ट जागेचे क्षेत्रफळ ६५० चौ.फु. बिल्टआ क्षेत्र या जागेच्या मालक होत्या.

सदर फ्लॅट व शेअर्स **स्वर्गीय श्रीमती मीनाबे**न प्रल्हादभाई पटेल यांच्या नावे असन त्या सोसायटीच्य . सदस्या आहेत. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्रा कोणाही व्यक्तीस त्यांचा (मुलगा) एकमेव कायदेशीर वारसदार **श्री. प्रदीप प्रल्हादभाई पटेल** यांच्या नावे सदर फ्लॅट व शेअर्सचे प्रस्तावित हस्तांतरणावर दावे किंवा आक्षेप असल्यास सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आत असे दावे सहाय्यव कागदपत्रांसह खालील स्वाक्षरीकर्ता/सोसायटीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत असे कोणतेही दावे किंवा आक्षेप नसतील तर असे गृहीत धरले जाईल की, कोणतेही दावे नाहीत आणि प्तोसायटी लाग असलेल्या उपनियमांनसार सदर फ्लॅट आणि शेअर्स **श्री. प्रदीप प्रल्हादभाई पटेल** यांच्या नावे इस्तांतरित करण्यास पुढे जाईल. संबंधित कागदपत्रांची तपासणी २९.०६.२०२५ रोजी दु.३.०० ते सायं.५.००वा. पर्यंत सोसायटी कार्यालयात ओळख आणि दाव्याचा वैध पुरावा देऊन करता येईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: १ं५-०६-२०२५

> घर क. १. प्रेम निवास. डी'माँटे लेन. ऑर्लेम मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ ईमेल:adv.hitesh@outlook.com मोबाईल क्र.९१+ ९५९४२७८९६४

ॲड हिनेश पैलवा

याद्वारे जाहीर करण्यात येते की, माझी पक्षकार **श्रीमती रसील** अर्जन सोलंकी या फलॅट क १०x पहिला मजला बी-विंग जुनार को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अवोतं तलावाजवळ, गाव-अचोले, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि पाल्घर ४०१२०९ येथील कुग्यदेशीर वारसदार, व सह-मालव आहेत. सदर फ्लॅट जुना सर्व्हे क्र. १८७, नवीन सर्व्हे क्र. २३३, हिस्स क्र. १, प्लॉट क्र. १, २ व ३ या जिमनीवर बांधलेला असून, त्याचे चटड

क्री १ प्लाट क्र. ६ र जब र ना का जाता क्षेत्र ३७ चौ. मी. आहे. हा फ्लॅट **कै. थ्री. अर्जुन लघर सोलंकी आणि श्रीमती रसील अर्जुन सोलंकी** यांनी संयुक्तपणे श्री. राम प्रकाश रभाजी विधाते यांच्याकडून नोंदणी क्र. वसई ३-३०८०/२००७, दिनांक २३/०३/२००७ च्या विक्री करारान्वये (करार दिनांक १२/०३/२० खरेदी केला होता. सदर फ्लॅटचे सह-मालक कै. श्री. अर्जुन लघर सोलंकी यां o/./o२/२o२२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात **श्री. हितेंद्र अर्जु**

क्षातिकी (सुलगा), श्री. रवी अर्जुन सोलंकी (सुलगा) आणि कुमारी आरती अर्जुन सोलंकी (सुलगी) हे तीन कायदेशीर वारसदार आहेत या सर्व वारसदारांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व हक्क, पद आणि हित **श्रीमती रसीला अर्जन सोलंकी** यांच्य बाजूने सोडून दिले आहेत. त्यामुळे, भारतीय वारसद कायद्यानुसार **श्रीमती रसीला अर्जुन सोलंकी** या सदर फ्लॅटच »% मालक झाल्या आहेत. २००७ मारावर शास्त्रा जात्स. सदर फ्लॅटसंबंधी कोणत्याही व्यक्तीचा काही दावा किंवा आक्षे

असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत माझ्या विकलाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात श्रीमती. रसीला अर्जुन सोलंकी

श्री. अवनिश कुमार तिवारी

दिनांकः १५/०६/२०२५ (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा पु), तालुका वसई, जिल्हा पालघर - ४०१२०९.

काऊंटसाईन

जाहीर नोटिस या जाहीर नोटिसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, माई न अशित भाटराद्वार रागान व रास के व्यवस्था से स्वर्म अशिल श्री. प्रशांत विश्वनाथ सरमळकर आणि सौ. अनुश्री प्रश सरमळकर यांनी दिलेल्या माहिती व कागद पत्रानुसार, ते बाला गर्डन बिल्डिंग नं.१बी, कॉ-ऑप. हौ. सौ. ली., नावाच्या इमार मधील फ्लॅंट नं ९०३, नववा मजला, बिल्डिंग नं १बी, क्षेत्रफर ४२.८१८ चौ. मीटर बांधीव, न्यू आयरे रोड, कोपर रोड, डॉबिवल (पूर्व) पिन-४२१२०१. या फ्लॅटचे मालक आहेत. सदरचा फ्लॅ त्यांनी मेसर्स महावीर एन्टरप्राइझेस यांच्या कडून दि.१६/०७/२०० रोजी, सह दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण-४ येथे दस ., २५००/२००९ अंतर्गत नोंदणीकृत विक्री करार नाम्यानुस बुरेदी केला आहे. आणि श्री. प्रशांत विश्वनाथ सरमळकर आ सौ, अनुश्री प्रशांत सरमळ्कर यांच्या कडून दि. १६/०७/२० रोजीच्या कारनाम्याची खरी/मूळ प्रत हरवलेली आहे. बाबतची तक्रार त्यांनी डोंबिवली पोलीस ठाणे डोंबिवली प

थि द्रि.१०/०६/२०२५ रोजी लापता तक्रार नोंद क्र.०६०१/ २०

कैवा सदर फ्लॅट सबंधी कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेचा गहा दान, दावा, वारसा, करार, उत्तराधिकार, मृत्यूपत्र, देवाण घेवाण भार, कुटुंब व्यवस्था, न्यायालय हुकूम किंवा आदेश, बक्षिस, फरोक रेखी किंवा तोंडी करार, जमीन, विश्वस्त, तारण, अदलाबदत नाठे करार, अन्यथा इतर कोणत्याही कराराने, अधिकार काशना पासून १५ दिवसाचे आत खाली सही करणार योंच वालील पत्त्यावर दस्तावेज/पुरावा सहित लेखी कळवून आपल वक्त, सत्ता, संबंध, अधिकार असल्याचे शाबीत करावे अन्यथ नदर फ्लॅटच्या व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीही हरक ाही किंवा असल्यास तो त्यांनी सोडून दिला आहे असे समज

ऑफिस नं.१ए, तळ मजला, विमल सी.एच.एस रम पी रोड, विष्णूनगर, डोंबिवली (प). .. सचिन सातरक (वकील) १२०२ दि.१५/०६/२०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1.KETAYOON RUSI TROMBAYWALLA & 2.PERSIS GUSTAD KALYANIWALLA intends to sell the property situated at Survey no 119 A, CTS no 262, Village turble (Trombay), Tal-Kurla, Ward no M/E of BMC, V N Purav Marg, Mumbai – 400088 to 1. SRINIVAS N GUDUR & 2. RAJYALAXMI S GUDUR (Buyers). Any person having any claim, right, or objection to the said property is hereby called upon to notify the undersigned in writing with supporting documents within 21 days from the date of this

If no objections are received within the said period, the sale will proceed and no claims will be entertained thereafter. Date:- 14.06.2025

MOHD AJARUDEEN SHAIKH Advocate High Court, Mumba Near S.K. Rai College, Rahul Nagar P L Lokhande Marg, Chembur Mumbai - 400089 Mob: 7977794548

सार्वजनिक सचना

ह्या द्वारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की. फ्लॅट . ४, भूतल, सरस्वती बिल्डिंग, त्रिवेणी सो.सा. लि प्लॉट क[े] 3१ सर्वे क ४५ नवघर वसर्द रोड़ प्रश्लिम तालुका वसई, जिल्हा पालघर हा सदरचा फ्लॅट श्री मळाकर हरिश्चंद्र सवंत यांच्या नावे होता. त्यां निधन दिनांक ०६.११.२०२३ रोजी झाले आहे माझे क्लायंट श्री. प्रशांत कमळाकर सवंत यांनी वरील फ्लॅट त्यांच्या नावावर हस्तांतरिः करण्यासाठी संबंधित सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणास यासंबंधी काही हरकत असल्यास त्यांनी ही हरकत लेखी स्वरूपात य प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत् खार्ल विकलांकडे केलेल्या अन्यथा कोणालाही काही हरकत नाही असे समजले जार्डल आणि संबंधित कायदेशीर पकिय पूर्ण केल्यानंतर सदर फ्लॅट त्यांचे नावावर . स्तांतरित करण्यात येईल, याची सर्व संबंधितांर्न नोंद घ्यावी.

> (ॲड. विकास मिश्रा (जंड: विकास नित्रा) कार्यालय – बी, ९, त्रिभुवन सो.सा. लि., आनंद नगर, वसई पश्चिम.

<u>जाहीर नोटीस</u>

सदर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. जितेश गीगाभाई गुजारिया व श्रीमती. इला जितेश गुजारिया, रा. फ्लॅट नं.३०३, सावली बिल्डींग, गोराई साई को.हौ.सो.लि., प्लॉट नं.२, आर.एस.सी.-६, गोराई-१, बोरीवली(प.), मुंबई-४०००९१, यांचे सदर सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट नं. १५, डिस्टींक्टीव नं.७१ ते ७५ हे घर बदली करत असताना हरवले आहे. तसेच माझ्या अशिलांनी सदर संस्थेकडे डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला आहे याबाबतीत कोणाचीही काही हरकत/दावा असेल तर तो त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी कळवावे. सदर नमद दिवसांत हरकत न आल्यास सदर संस्था माझ्या डुप्लीकेट सर्टिफिकेटसाठीची कार्यवाही सुरू करील.

ठिकाण: बोरीवली-मुंबई तारीख: १५/०६/२०२५

> ॲड. लॉसन मिल्टन मुनीस, शॉप नं ६ पहिला मजला अमिना मंजिल, उत्तन नाका, भाईंदर (प.),ठाणे-४०११०६

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>स्वर्गीय श्रीमती उमादेर्व</mark> कोप्पर्टी या त्यांचा मुलगा श्री. कार्तिक कोप्पर्टी यांच्यासह फ्लॅट क्र.७०१/बी विंग, ७वा मजला, इमारत क्र.१, रित् ग्लोरियस कोहौसोलि., सेवेन स्क्वेअर ॲकेडमीजवळ आयडीयल पार्क, महावीर नगर, मिरा रोड (पुर्व), जिल्ह ठाणे – ४०११०७ येथील जागेच्या संयुक्त मालक होत्या. स्वर्गीय श्रीमती उमादेवी कोप्पर्टी यांचे ३१.१०.२०१९ रोजी आणि त्यांचे पती **स्वर्गीय श्री. के. जगन्नाथ राव** यांचेसुद्ध २४.१०.२००५ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात दो कायदेशीर वारसदार १) श्री. गौतम कोप्पर्टी (मुलगा), २) श्री. कार्तिक कोप्पर्टी (मुलगा) हे कायदेशीर वारसदार

अन्य आर्थिक शेअर्स **श्री. कार्तिक कोप्पर्टी** यांच्या नावे मत्त केले, ज्यांना सोसायटीचे सदस्यत्व दाखल करण्यास आणि भा प्रमाणपत्र हस्तांतर करण्यास अर्ज करण्याची इच्छा आहे तसेच त्यांना सदर फ्लॅट विक्री करण्याचीसुद्धा इच्छा आहे. कोणा व्यक्तीस. सर्व बँका. वित्तीय संस्था इत्यादींना येथ मार्फत उपरोक्त मालमत्त्रोमध्ये कोणाही व्यक्तीकडील अधिकाराची दावा/आक्षेपाबाबत माझे अशील किंवा त्यांच समुपदेशक म्हणून माझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १२ दिवसांच्या आते आवश्यक पुराव्यांसह कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्यावर नाहीत असे समजले जाईल.

(वकील उच्च न्यायालय भारत शासन नोट कार्यालय: १०९, भाईदया नगर, बी इमारत, गोपी महल हॉटेलजवळ नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे ४०११०५.

जाहिर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, शी बालाजी को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई - ४०००१२ येथे १४ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १४०३ हा एसआरए अधिकाऱ्यांनी दिनांक २४ जानेवारी, २०१८ रोजीच्या वाटप पत्राद्वारे शी. नरसिंग बकाया सोमा यांना दिला आहे. परंतु वाटपधारक शी. नरसिंग बकाया सोमा यांचे दुर्दैवाने दिनांक ३० ऑक्टोंबर, २०१८ रोजी वाटपानंतर निधन झाले. सदर मयत व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे कायदेशीर वारस पुढीलप्रमाणे आहेत - (१) श्रीमती. पुष्पा नरसिंग सोमा - विधवा पत्नी, (२) सौ. कविता अनिल वड्डेपल्ली (पूर्वाशमीची: संगिता नरसिंग सोमा) - विवाहित मुलगी, (३) शी. बाबु नरसिंग सोमा - मुलगा, (४) श्री. दशरथ नरसिंग सोमा (दिनांक १९/०१/२०२३ रोजी मुंबई येथे निधन) आणि (४अ) शीमती. अनिता दशरथ सोमा - सुन/मयत मुलाची पत्नी याप्रमाणे कायदेशीर वारसदार आहेत. पहिली दावेदार आणि कायदेशीरिरत्या विवाहित पत्नी / विधवा असल्याने, कायदेशीर वारसांपैकी शीमती. पुष्पा नरसिंग सोमा यांनी मयत व्यक्तींची कायदेशीर वारस तसेच विधवा पत्नी म्हणून वरील फ्लॅट तिच्या नावावर योग्य ती कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरीत करण्यासाठी माझ्याशी

म्हणून मी याद्वारे इतर वारस किंवा दावेदार / आक्षेप घेणाऱ्यांकडून ही सुचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत दावे / आक्षेप असल्यास त्यांच्या समर्थनार्थ पुराव्यांच्या प्रतींसह दावे किंवा आक्षेप मागवत आहे. जर वरील विहित कालावधीत कोणतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर कायदेशीर वारस प्रमाणपत्राद्वारे वरील फ्लॅट हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सोसायटीमध्ये सादर करण्यास आणि तिच्या कायदेशीर वारसाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणि मृत सदस्यांच्या शेअर्स आणि हितसंबंधाशी योग्य वाटेल त्या पध्दतीने व्यवहार करण्यास मला स्वातंत्र आहे / सांगण्यात आले आहे.

शी. किरण हनुमंत पेरला, विकल उच्च न्यायालय,

४ / ए-१, सिध्दीविनायक सीएचएस लि.. जेरबाई वाडिया रोड, टाटा हॉस्पिटल जवळ,

मोनोरेल पिलर नं. २५ जवळ, परेल, मुंबई - ४०००१२

मो.नं. ८०८००४२११४

जाहिर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, शी बालाजी को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई - ४०००१२ येथे असलेल्या वरच्या तळमजल्यावरील फ्लॅट क्रमांक युजी-१५ हा एसआरए अधिकाऱ्यांनी दिनांक २४ जानेवारी, २०१८ रोजीच्या वाटप पत्राद्वारे शी. मन्सूरअली मोहम्मद हुसेन कुरेशी यांना दिला आहे. परंतु वाटपधारक शी. मन्सूर अली मोहम्मद हुसेन कुरेशी यांचे दुर्दैवाने दिनांक २१ ऑगस्ट, २००६ रोजी त्यांच्या नावे असलेल्या उपरोक्त फ्लॅटचे वाटप / वितरण होण्याच्या आधीच निधन झाले. इतकेच नाही तर त्यांच्या पत्नी शीमती. नजमा मन्सूर अहमद कुरेशी ज्या या फ्लॅटच्या कायदेशीर वारस आणि पहिल्या दावेदार होत्या, त्यांचेही दिनांक १३ मार्च, २०२५ रोजी निधन झाले आहे. सदर मयत व्यक्तींच्या मृत्यूपश्चात त्यांचे कायदेशीर वारस पुढीलप्रमाणे आहेत - (१) शीमती. इशरत जहाँ मन्सुर अहमद कुरेशी (पुर्वाशमीची : इशरत जहाँ मन्सूर अली कुरेश) - विवाहित मुलगी, (२) शीमती. मेहरजहाँ मोहम्मद अहमद कुरेशी (पूर्वाश्रमीची : मेहरजहाँ मन्सूर अली कुरेशी) - विवाहित मुलगी, (३) शी. मोहम्मद शफीक मन्सुर अली कुरेशी - मुलगा, (४) शी. मोहम्मद नफीस मन्सुर अहमद कुरेशी - मुलगा आणि (५) श्रीमती. नुसरत रिजवान कुरेशी (पूर्वाश्रमीची : नुसरत मन्सूर अली कुरेशी) - विवाहित मुलगी याप्रमाणे कायदेशीर वारसदार आहेत. सदर कायदेशीर वारसांपैकी एक **शीमती. मेहरजहाँ मोहम्मद अहमद कुरेशी** यांनी मयत व्यक्तींची कायदेशीर वारस तसेच विवाहित मुलगी म्हणून वरील फ्लॅट योग्य ती कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे.

म्हणून मी याद्वारे इतर वारस किंवा दावेदार / आक्षेप घेणाऱ्यांकडून ही सुचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत दावे / आक्षेप असल्यास त्यांच्या पुराव्यांच्या प्रतींसह दावे किंवा आक्षेप मागवत आहे. जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर कायदेशीर वारस प्रमाणपत्राद्वारे वरील फ्लॅट हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे सोसायटीमध्ये सादर करण्यास आणि तिच्या कायदेशीर वारसाची पढील प्रक्रिया करण्यासाठी आणि मृत सदस्यांच्या शेअर्स आणि हितसंबंधाशी योग्य वाटेल त्या पध्दतीने व्यवहार करण्यास मला स्वातंत्र आहे / सांगण्यात आले आहे.

शी. किरण हनुमंत पेरला,

विकल उच्च न्यायालय.

४ / ए-१, सिध्दीविनायक सीएचएस लि., जेरबाई वाडिया रोड, टाटा हॉस्पिटल जवळ.

मो.नं. ८०८००४२११४

मोनोरेल पिलर नं. २५ जवळ, परेल, मुंबई - ४०० ०१२